

# स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड

'ज्ञानतीर्थ', विष्णुपुरी, नांदेड - ४३१ ६०६ (महाराष्ट्र राज्य) भारत

## SWAMI RAMANAND TEERTH MARATHWADA UNIVERSITY, NANDED

'Dnyanteerth', Vishnupuri, Nanded - 431 606 (Maharashtra State) INDIA Established on 17th September, 1994, Recognized By the UGC U/s 2(f) and 12(B), NAAC Re-accredited 'B++' grade



Academic Planning & Development Section

Phone: (02462) 215542

Website: www.srtmun.ac.in

E-mail: apds@srtmu.ac.in

गुणवत्ता सुधार योजने अंतर्गत प्रस्तूत विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील महाविद्यालयांकडुन आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यशाळा/चर्चासत्र/परिषदा इत्यादी करीता विद्यापीठ निधीमधून अनुदान व नियोजन कार्यपथ्दतीसंदर्भात नियमावली

पहा : ०१. मा. विद्यापरिषद बैठकीतील विषय क्रमांक १७/५५—२०२३ ०२. मा. व्यवस्थापन परिषद बैठकीतील विषय क्रमांक ०८/८८—२०२२

## परिपत्रक

या परिपत्रकाव्दारे मा.व्यवस्थापन परिषदेच्या निर्णयानुसार विद्यापीठ कार्यक्षेत्रातील सर्व संलग्नीत महाविद्यालयांना कळविण्यात येते की, गुणवत्ता सुधार योजने अंतर्गत प्रस्तूत विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील महाविद्यालयांकडुन आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यशाळा/चर्चासत्र/परिषदा इत्यादी करीता विद्यापीठ निधीमधून अनुदान व नियोजन कार्यपध्दतीसंदर्भात नियमावलीस दिनांक २८ एप्रील, २०२३ रोजी संपन्न झालेल्या मा. व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीतील विषय क्रमांक ०८/८८—२०२२ अन्वये मान्यता प्रदान करण्यात आली आहे. त्या नुसार सदर नियमावली या परिपत्रकान्वये प्रकाशित करण्यात येत आहे.

सदर नियमावली हे परिपत्रक प्रकाशित झाल्यापासुन लागु राहील याची कृपया नोंद घ्यावी ही विनंती.

जा.क. :शैनिविवि/कार्यशाळा/नियमावली/२०२३—२४/।०५९

दिनांक : ०८.०५.२०२३

सहा.कुलसचिव शैक्षणिक नियोजन व विकास विभाग

प्रत:

- ०१.मा.प्राचार्य, सर्व संलग्नीत महाविद्यालये, प्रस्तूत विद्यापीठ
- ०२.मा.कुलसचिव, प्रस्तूत विद्यापीठ
- ०३.मा.वित्त व लेखाधिकारी, लेखा विभाग, प्रस्तूत विद्यापीठ
- ०४.सिस्टीम एक्सपर्ट, प्रस्तूत विद्यापीठ यांना प्रत देवून कळविण्यात येते की, सदरील परिपन्नक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रकाशित करावे.



## स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड

'ज्ञानतीर्थ', विष्णुपुरी, नांदेड - ४३? ६०६ (महाराष्ट्र राज्य) भारत

## SWAMI RAMANAND TEERTH MARATHWADA UNIVERSITY, NANDED

'Dnyanteerth', Vishnupuri, Nanded - 431 606 (Maharashtra State) INDIA

Established on 17th September, 1994, Recognized By the UGC U/s 2(f) and 12(B), NAAC Re-accredited 'B++' grade



### Academic Planning & Development Section

Phone: (02462) 215542

Website: www.srtmun.ac.in E-mail: apds@srtmun.ac.in

## गुणवत्तासुधार योजना अंतर्गत विद्यापीठ निधीमधून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, संचलित व संलग्नित महाविद्यालयामध्ये

आंतरराष्ट्रीय/राष्ट्रीय/राज्यस्तरीय/विद्यापीठ स्तरावरील परिषद/कार्यशाळा/चर्चासत्र इत्यादीच्या च्या आयोजनासाठीच्या आर्थिक अनुदानासाठी नियमावली.

- आंतरराष्ट्रीय स्तरावरील परिषद/कार्याशाळा/चर्चासत्र इ. चे आयोजनासाठीचा (Annexure-A) विहीत नमुन्यातील प्रस्ताव विद्यापीठ कार्यालयास आयोजन तारखेच्या किमान सहा महिने अगोदर प्राप्त होणे आवशक आहे.
- राज्य / राष्ट्रीय स्तरावरील परिषद / कार्याशाळा / चर्चासत्र इ. च्या आयोजनासाठीचा 90 विहित नमुन्यातील प्रस्ताव विद्यापीठ कार्यालयास आयोजन तराखेच्या किमान तीन महीने अगोदर प्राप्त होणे आवश्यक आहे.
- विद्यापीठ स्तरावरील विषयाची कार्यशाळा आयोजनासाठीचा विहित नमुन्यातील प्रस्ताव विद्यापीठ कार्यालयास आयोजन तारखेच्या किमान एक महिना अगोदर प्राप्त होणे आवश्यक आहे.
- अनुदानासाठी पात्रता
  - संबंधित महाविद्यालय विद्यापीठ अनुदान आयोग कायदा १९५६ च्या कलम 2(f) व 12(B) मध्ये समाविष्ट असावे.
  - संबंधित महाविद्यालयाचे नॅक (NAAC) कडून मुल्यांकन झालेले असावे.
- आंतरराष्ट्रीय स्तरावरील परिषद/कार्याशाळा/चर्चासत्र इ. चे आयोजन किमान दोन दिवसाचे असेल तरच सदर महाविद्यालय अनुदानास पात्र राहील.
- पूर्णत:Online Mode (ऑनलाईन) पध्दतीने परिषद/कार्यशाळा/चर्चासत्र इ. आयोजन असल्यास त्यासाठी सदर महाविद्यालय अनुदानास पात्र असणार नाही.
- आंतरराष्ट्रीय स्तरावरील परिषद/राष्ट्रीय/कार्याशाळा/चर्चासत्र इ. चे प्राप्त प्रस्ताव विद्यापीठाने गठित केलेल्या समिती समोर शिफारशी साठी ठेवण्यात येतील व समितीची शिफारस तसेच निधीची उपलब्धता यानुसार अनुदान अदा करण्याची कार्यवाही करण्यात येईल याबाबत विद्यापीठाचा निर्णय अंतिम राहील.

अ) अनुदानाचा तपशिल : (पुर्णत : ऑफलाईन)

अ.क्र.	स्तर	कार्यशाळा/चर्चासत्र/परिषद/ करीता अनुदानाची रक्कम
०१	आंतरराष्ट्रीय स्तरासाठी अनुदान	40,000/-
0 2	राष्ट्रीयस्तरासाठी अनुदान	80,000/-
ο 3	राज्यस्तरासाठी अनुदान	20,000/-
80	विद्यापीठ स्तरासाठी अनुदान	84,000/-
04	विद्यापीठ स्तरावरील विषयाची कार्यशाळा यासाठी अनुदान	20,000/-

- ब) एका आर्थिक वर्षात एका महाविद्यालयास केवळ एकाच कार्यशाळा /चर्चासत्र/परिषदेस स्तरानुसार अनुदान मंजूर करण्यात येईल.
- क) प्रकाशित होणा—या संशोधन पेपर तथा प्रत्येक प्रकाशनावर महाविद्यालयाच्या नावासोबत विद्यापीठाचे नांव असावे.
- ०९ मार्गदर्शक तज्ञांनी सादर केलेला प्रवास खर्च विद्यापीठाच्या प्रचलित नियमानुसार अदा करण्यात यावा.
- १० विद्यापीठाकडुन मिळालेल्या अनुदानाचे विनियोग प्रमाणपत्र सादर करतांना (Annexure-B&C) प्रस्तावासोबत विद्यापीठाच्या लोगोसह उल्लेख असणारे बॅनरचा फोटो, माहिती पत्रक, निमंत्रण पत्रिका, फ्लायर, कार्यक्रमाचे जिओटॅग फोटो मुळ देयकांची छायांकीत प्रत कार्यक्रमांचा विस्तृत अहवाल उपस्थितांची यादी इ. कागदपत्रे प्राचार्य यांचे मार्फत दोन प्रतीत विद्यापीठास सादर करवी.
- ११ अंकेक्षण अहवाल, झालेल्या खर्चाच्या रक्कमेच्या देयकाची सर्व मुळ देयकांची नोंद संबधित महाविद्यालयांच्या ॲक्सेशन व स्टॉक व डेड स्टॉक रिजस्टरमध्ये करून अयोजनानंतर विद्यापीठ कार्यालयास ३०दिवसांच्या आत सादर करावा.
- १२ आंतरराष्ट्रीय/राष्ट्रीय/राज्यस्तरीय/कार्यशाळा/चर्चासत्र/परिषद इ. च्या आयोजनासाठी सहभागी संख्या आंतरराष्ट्रीय/ राष्ट्रीय स्तरावर किमान १०० व राज्य स्तरावर किमान ५० असावी.
- १३ राष्ट्रीय/ आंतरराष्ट्रीय स्तरावरील कार्यशाळा/चर्चासत्र/परिषद इ. चे अयोजन करताना राज्य शासन व केंद्र शासन यांनी वेळोवेळी निर्गमित केलेले निर्णय लागू राहतील व त्या संदर्भातील संपुर्ण जबाबदारी ही अयोजकची महाविद्यालयाची राहील.
- १४ महाविद्यालयांनी अनुदानाची रक्कम खालील बाबीसांठी खर्च करावी अ. अयोजनापुर्वीचा खर्च : बॅनर, निमंत्रण पत्रिका इ. ब. अयोजनाच्या दिवशीचा खर्च : जेवन, चहा, नाष्टा, निवास व्यवस्था इ. क. प्रोसिडिंगज चा खर्च
- १५ विद्यापीठाशी संलग्न नसलेल्या महाविद्यलयांनी/संस्थांनी आंतरराष्ट्रीय/राष्ट्रीय /राज्यस्तरीय कार्यशाळा/चर्चासत्र परिषद मान्यतेसाठी व कर्तव्य रजेसाठी दाखल केलेले प्रस्ताव विचारात घेतले जाणार नाहीत.
- १६ आंतरराष्ट्रीय स्तरावरील चर्चासत्र/परिषदांना किमान दोन साधन व्यक्ती (Resurce Person) आंतरराष्ट्रीय पातळीवर उपस्थित राहणे अनिवार्य आहे.
- १७ कोणत्याही शुल्काशिवाय (प्रतिनिधी/नोंदणी शुल्क इ.) कार्यक्रमास उपस्थित राहण्यासाठी दोन व्यक्तींना नामनिर्देशित करण्याचा विद्यापीठाला अधिकार आहे. नोंदणीकृत प्रतिनिधीना उपलबध असलेले सर्व विशेषधिकार त्यांना मिळतील.
- १८ आंतरराष्ट्रीय/राष्ट्रीय/राज्यस्तरीय/कार्यशाळा/चर्चासत्र/परिषद इ. च्या अयोजनासाठी अनुदान मंजूर/नामंजूर करण्याचा अधिकार विद्यापीठाचा राहील.



#### SWAMI RAMANAND TEERTH MARATHWADA UNIVERSITY, NANDED

Application For Financial Assistance For Organising Conference/Seminar/ Workshop/ Symposium to be submitted by the <u>University Institute & Affiliated Colleges</u> In OfflineMode.

(Information neatly typed with supporting documents be submitted in Six copies)

	( information heatify typed with supporting does	ments be submitted in bix copies)
01	Title of the Event And Dates (tentative)	•
02	Level of the event	International/ National/ State/ Regional/ University/ Other (specify)
03	Main Theme (Subject)	
04	Allied themes(Sub-Subjects if any)	
05	Name of the Organizing Department	
06	Name of the Head of the Department	
07	Name of the Convener/or Secretary	
08	Name of the Co-conveners (if any)	
09	Name of the Joint Organizers/Collaboration (if any) (Department/Society/Bodies/Institutions/Cell ,etc)	
10	Role of the Joint Organizers /Collaborators in the event	
11	Aims and Objects of the event	
12	No. of Participants (Approximately) : - (i) No. of Outstation Participants (ii)No. of Local Participants	
13	Estimated budget of the event Total Expected Receipts: Total Expected Expenditure: (Figures are to be brought from the Annexure- B)	
14	Benefits expected out of organizing an event / Beneficiaries'	
15	Tentative List of the Invited Guests/ Speakers with their Names/ Affiliation/ contact address details	
16	Tentative Program schedule	
17	Advisory Committee	
18	Organizing Committee (International/National/Local etc)	
19	Scientific Program Committee	
20	Event organizing Material PurchaseCommittee	
21	Publication & Publicity Committee	
22	Accommodation & Transport Committee	
23	Hospitality Committee	
24	Tentative First Circular of the event	
25	Signature of the Convener/ Secretary	
26	Signature of Head of the Department	1

**Co-ordinator** Princiapl



#### SWAMI RAMANAND TEERTH MARATHWADA UNIVERSITY, NANDED

Application For Financial Assistance For Organising Conference/Seminar/ Workshop/ Symposium In Offline Mode.

(Information neatly typed with supporting documents be submitted in Six copies)

	(Information heatify typed with supporting documents)	Thents be submitted in SIX copies)
1	Name of the College/ Organisation	
2	Address of the College /Organisation	
3	Name of the Principal /Organising (Conf./Seminar/Workshop/Symposia etc.)	
4	Academic Programme to be Organised	
	(Conf./Seminar/Workshop/Symposium etc.)	
5	Subject	
6	Probable Date	From to
7	Status of the Confernce/Seminar/Workshop /Symposia	(International/National/State/Regional/University Level.)
8	Scope and area to be Covered	,
9	Title of the EventAnd Dates (tentative) (Conf./Seminar/Workshop/Symposia etc.)	
10	Level of the event	International/ National/ State/ Regional/ University/ Other (specify)
11	Main Theme (Subject)	
12	Allied themes(Sub-Subjects if any)	
13	Name of the Organizing Department	
14	Name of the Head of the Department	
15	Name of the Convener/or Secretary	
16	Name of the Co-conveners (if any)	
17	Name of the Joint Organizers/Collaboration (if any)	
	(Department/Society/Bodies/Institutions/Cell,etc)	
18	Role of the Joint Organizers /Collaborators in the event	
19	Aims and Objects of the event	
20	No. of Participants (Approximately) : -	
	(i) No. of Outstation Participants	
	(ii) No. of Local Participants	
21	Estimated budget of the event	
	Total Expected Receipts:	
	Total Expected Expenditure:	
	(Figures are to be brought from the Annexure-B)	
22	Benefits expected out of organizing an event / Beneficiaries'	
23	Tentative List of the Invited Guests/ Speakers with their	
	Names/ Affiliation/ contact address details	
24	Tentative Program schedule	
25	Advisory Committee	
26	Organizing Committee (International/ National /Local etc)	
27	Signature of the Convener/ Secretary	
28	Signature of Head of the Department	
	1 O	1

Co-ordinator	Head, Department of
	Or
	Principal, College of



# SWAMI RAMANAND TEERTH MARATHWADA UNIVERSITY, NANDED PROPOSAL FORM FOR THE EVENT (Collaboration)

Level of the event	1	Title of the Event And Dates (tentative)	
Main Theme (Subject) Allied themes(Sub-Subjects if any) Name of the Organizing Department Name of the Head of the Department Name of the Head of the Department Name of the Head of the Department Name of the Co-conveners (if any) (i) Name of the Joint Organizers (if any) (Department/Society/Bodies/Institutions/Cell, etc). (ii) Name of the Joint Collaboration (if any) (Department/Society/Bodies/Institutions/Cell, etc). (ii) Name of the Joint Organizers (Collaborators in theevent Alms and Objects of the event No. of Participants (Approximately): (i) No. of Outstation Participants (ii) No. of Local Participants (ii) No. of Local Participants (ii) No. of Local Participants  Estimated budget of the event Total Expected Receipts: Total Expected Receipts: Total Expected Interest (Figures are to be brought from the Annexure-B) Benefits expected out of organizing an event / Benefits expected out of organizing an event / Benefits expected out of organizing an event / Benefits are to be brought from the Annexure-B)  Tentative List of the Invited Guests/ Speakers with their Names/ Affiliation/ contact address details  Tentative Program schedule Advisory Committee Organizing Committee (International/ National /Local etc) Scientific Program Committee Publication & Publicity Committee Accommodation & Transport Committee Accommodation & Transport Committee Accommodation & Transport Committee Tentative First Circular of the event Signature of the Convener/ Secretary			
Allied themes(Sub-Subjects if any)  Name of the Organizing Department  Name of the Head of the Department  Name of the Convener/or Secretary  Name of the Co-conveners (if any)  (i) Name of the Joint Organizers (if any)  (Department/Society/Bodies/Institutions/Cell, etc). (ii) Name of the Joint Organizers (if any) (Department/Society/Bodies/Institutions/Cell, etc).  Role of the Joint Organizers /Collaborators in theevent  Aims and Objects of the event  No. of Participants (Approximately):- (i) No. of Outstation Participants (ii) No. of Local Participants  Sestimated budget of the event  Total Expected Receipts: Total Expected Expenditure: (Figures are to be brought from the Annexure-B)  Benefits expected out of organizing an event / Beneficiaries'  Tentative List of the Invited Guests/ Speakers with their Names/ Affiliation/ contact address details  Tentative Program schedule  Advisory Committee  Organizing Committee (International/ National /Local etc)  Scientific Program Committee  Event organizing Material Purchase Committee  Publication & Publicity Committee  Accommodation & Transport Committee  Accommodation & Transport Committee  Accommodation & Transport Committee  Tentative First Circular of the event  Signature of the Convener/ Secretary	3	Main Theme (Subject)	
S Name of the Organizing Department Name of the Head of the Department Name of the Convener/or Secretary Name of the Co-conveners (if any) (i) Name of the Joint Organizers (if any) (Department/Society/Bodies/Institutions/Cell, etc). (ii) Name of the Joint Organizers (if any) (Department/Society/Bodies/Institutions/Cell, etc) Role of the Joint Organizers /Collaborators in theevent Alms and Objects of the event No. of Participants (Approximately): - (i) No. of Outstation Participants (ii) No. of Local Participants (iii) No. of Local Participants (iii) No. of Local Participants (iii) Sepected Expenditure: (Figures are to be brought from the Annexure-B) Benefits expected out of organizing an event / Benefits expected out of organizing an event / Beneficiaries' Tentative List of the Invited Guests/ Speakers with their Names/ Affiliation/ contact address details Tentative Program schedule Advisory Committee Organizing Committee (International/ National /Local etc) Scientific Program Committee Event organizing Material Purchase Committee Publication & Publicity Committee Accommodation & Transport Committee Hospitality Committee Signature of the Convener/ Secretary		` - '	
6 Name of the Head of the Department 7 Name of the Convener/or Secretary 8 Name of the Co-conveners (if any) 9 (i) Name of the Joint Organizers (if any) (Department/Society/Bodies/Institutions/Cell, etc). (ii) Name of the Joint Organizers (if any) (Department/Society/Bodies/Institutions/Cell, etc). 10 Role of the Joint Organizers /Collaborators in theevent 11 Aims and Objects of the event 12 No. of Participants (Approximately): - (i) No. of Dustsation Participants (ii) No. of Local Participants (iii) No. of Local Participants 13 Estimated budget of the event 15 Total Expected Receipts: 16 Total Expected Receipts: 17 Total Expected Out of organizing an event / 18 Benefits expected out of organizing an event / 19 Benefits represent schedule 17 Advisory Committee 18 Organizing Committee 19 Organizing Committee (International/ National /Local etc) 19 Scientific Program Committee 20 Event organizing Material Purchase Committee 21 Publication & Publicity Committee 22 Accommodation & Transport Committee 23 Hospitality Committee 24 Tentative First Circular of the event 25 Signature of the Convener/ Secretary		Name of the Organizing Department	
7 Name of the Convener/or Secretary 8 Name of the Co-conveners (if any) 9 (i) Name of the Joint Organizers (if any) (Department/Society/Bodies/Institutions/Cell, etc). (ii) Name of the Joint Collaboration (if any) (Department/Society/Bodies/Institutions/ Cell, etc) 10 Role of the Joint Organizers /Collaborators in theevent 11 Aims and Objects of the event 12 No. of Participants (Approximately): - (i) No. of Outstation Participants (ii) No. of Local Participants (ii) No. of Local Participants 13 Estimated budget of the event 15 Total Expected Receipts: 16 Total Expected Expenditure: (Figures are to be brought from the Annexure-B) 18 Benefits expected of organizing an event / Beneficiaries' 19 Tentative List of the Invited Guests/ Speakers with their Names/ Affiliation/ contact address details 16 Tentative Program schedule 17 Advisory Committee 18 Organizing Committee (International/ National /Local etc) 19 Scientific Program Committee 20 Event organizing Material Purchase Committee 21 Publication & Publicity Committee 22 Accommodation & Transport Committee 23 Hospitality Committee 24 Tentative First Circular of the event 25 Signature of the Convener/ Secretary		Name of the Head of the Department	
8 Name of the Co-conveners (if any) 9 (i) Name of the Joint Organizers (if any) (Department/Society/Bodies/Institutions/Cell, etc). (ii) Name of the Joint Collaboration (if any) (Department/Society/Bodies/Institutions/ Cell , etc) 10 Role of the Joint Organizers /Collaborators in theevent 11 Aims and Objects of the event 12 No. of Participants (Approximately): - (i) No. of Outstation Participants (ii) No. of Local Participants 13 Estimated budget of the event 14 Total Expected Receipts: 15 Total Expected Expenditure: (Figures are to be brought from the Annexure-B) 16 Benefits expected out of organizing an event / Beneficiaries' 17 Tentative List of the Invited Guests/ Speakers with their Names/ Affiliation/ contact address details 18 Organizing Committee 19 Scientific Program Schedule 17 Advisory Committee 18 Organizing Committee (International/ National /Local etc) 19 Scientific Program Committee 20 Event organizing Material Purchase Committee 21 Publication & Publicity Committee 22 Accommodation & Transport Committee 23 Hospitality Committee 24 Tentative First Circular of the event 25 Signature of the Convener/ Secretary		Name of the Convener/or Secretary	
9 (i) Name of the Joint Organizers (if any) (Department/Society/Bodies/Institutions/Cell, etc). (ii) Name of the Joint Collaboration (if any) (Department/Society/Bodies/Institutions/ Cell, etc)  10 Role of the Joint Organizers /Collaborators in theevent  11 Aims and Objects of the event  12 No. of Participants (Approximately): - (i) No. of Outstation Participants (ii) No. of Local Participants (iii) No. of Loca		Name of the Co-conveners (if any)	
Aims and Objects of the event  No. of Participants (Approximately): - (i) No. of Outstation Participants (ii) No. of Local Participants  Estimated budget of the event Total Expected Receipts: Total Expected Expenditure: (Figures are to be brought from the Annexure-B)  Benefits expected out of organizing an event / Beneficiaries'  Tentative List of the Invited Guests/ Speakers with their Names/ Affiliation/ contact address details  Tentative Program schedule Advisory Committee  Organizing Committee (International/ National /Local etc)  Scientific Program Committee  vent organizing Material Purchase Committee  Publication & Publicity Committee  Accommodation & Transport Committee  Accommodation & Transport Committee  Tentative First Circular of the event Signature of the Convener/ Secretary		(Department/Society/Bodies/Institutions/Cell, etc). (ii) Name of the Joint Collaboration (if any)	
12 No. of Participants (Approximately): - (i) No. of Outstation Participants (ii) No. of Local Participants  13 Estimated budget of the event Total Expected Receipts: Total Expected Expenditure: (Figures are to be brought from the Annexure-B)  14 Benefits expected out of organizing an event / Beneficiaries'  15 Tentative List of the Invited Guests/ Speakers with their Names/ Affiliation/ contact address details  16 Tentative Program schedule 17 Advisory Committee 18 Organizing Committee (International/ National /Local etc) 19 Scientific Program Committee 20 Event organizing Material Purchase Committee 21 Publication & Publicity Committee 22 Accommodation & Transport Committee 23 Hospitality Committee 24 Tentative First Circular of the event 25 Signature of the Convener/ Secretary	10	Role of the Joint Organizers /Collaborators in theevent	
(i) No. of Outstation Participants (ii) No. of Local Participants  13 Estimated budget of the event Total Expected Receipts: Total Expected Expenditure: (Figures are to be brought from the Annexure-B)  14 Benefits expected out of organizing an event / Beneficiaries'  15 Tentative List of the Invited Guests/ Speakers with their Names/ Affiliation/ contact address details  16 Tentative Program schedule 17 Advisory Committee 18 Organizing Committee (International/ National /Local etc) 19 Scientific Program Committee 20 Event organizing Material Purchase Committee 21 Publication & Publicity Committee 22 Accommodation & Transport Committee 23 Hospitality Committee 24 Tentative First Circular of the event 25 Signature of the Convener/ Secretary	11	Aims and Objects of the event	
Total Expected Receipts: Total Expected Expenditure: (Figures are to be brought from the Annexure-B)  14 Benefits expected out of organizing an event / Beneficiaries'  15 Tentative List of the Invited Guests/ Speakers with their Names/ Affiliation/ contact address details  16 Tentative Program schedule  17 Advisory Committee  18 Organizing Committee (International/ National /Local etc)  19 Scientific Program Committee  20 Event organizing Material Purchase Committee  21 Publication & Publicity Committee  22 Accommodation & Transport Committee  23 Hospitality Committee  24 Tentative First Circular of the event  25 Signature of the Convener/ Secretary	12	(i) No. of Outstation Participants	
Benefits expected out of organizing an event / Beneficiaries'  Tentative List of the Invited Guests/ Speakers with their Names/ Affiliation/ contact address details  Tentative Program schedule  Advisory Committee  Organizing Committee (International/ National /Local etc)  Scientific Program Committee  Event organizing Material Purchase Committee  Publication & Publicity Committee  Accommodation & Transport Committee  Hospitality Committee  Tentative First Circular of the event  Signature of the Convener/ Secretary	13	Total Expected Receipts: Total Expected Expenditure:	
Names/ Affiliation/ contact address details  16 Tentative Program schedule  17 Advisory Committee  18 Organizing Committee (International/ National /Local etc)  19 Scientific Program Committee  20 Event organizing Material Purchase Committee  21 Publication & Publicity Committee  22 Accommodation & Transport Committee  23 Hospitality Committee  24 Tentative First Circular of the event  25 Signature of the Convener/ Secretary	14	Benefits expected out of organizing an event /	
Advisory Committee  18 Organizing Committee (International/ National /Local etc)  19 Scientific Program Committee  20 Event organizing Material Purchase Committee  21 Publication & Publicity Committee  22 Accommodation & Transport Committee  23 Hospitality Committee  24 Tentative First Circular of the event  25 Signature of the Convener/ Secretary	15		
Organizing Committee (International/ National /Local etc)  Scientific Program Committee  Event organizing Material Purchase Committee  Publication & Publicity Committee  Accommodation & Transport Committee  Hospitality Committee  Tentative First Circular of the event  Signature of the Convener/ Secretary	16	Tentative Program schedule	
19 Scientific Program Committee 20 Event organizing Material Purchase Committee 21 Publication & Publicity Committee 22 Accommodation & Transport Committee 23 Hospitality Committee 24 Tentative First Circular of the event 25 Signature of the Convener/ Secretary	17	Advisory Committee	
20 Event organizing Material Purchase Committee 21 Publication & Publicity Committee 22 Accommodation & Transport Committee 23 Hospitality Committee 24 Tentative First Circular of the event 25 Signature of the Convener/ Secretary	18	Organizing Committee (International/National/Local etc)	
Publication & Publicity Committee  2 Accommodation & Transport Committee  2 Hospitality Committee  2 Tentative First Circular of the event  2 Signature of the Convener/ Secretary	19	Scientific Program Committee	
22 Accommodation & Transport Committee 23 Hospitality Committee 24 Tentative First Circular of the event 25 Signature of the Convener/ Secretary	20	Event organizing Material Purchase Committee	
Accommodation & Transport Committee  Hospitality Committee  Tentative First Circular of the event  Signature of the Convener/ Secretary	21	Publication & Publicity Committee	
Hospitality Committee  Tentative First Circular of the event  Signature of the Convener/ Secretary		Accommodation & Transport Committee	
24 Tentative First Circular of the event 25 Signature of the Convener/ Secretary		Hospitality Committee	
25 Signature of the Convener/ Secretary		Tentative First Circular of the event	
		Signature of the Convener/ Secretary	
	26	Signature of Head of the Department	

#### Annexure-D

BUDGET FOR THE EVENT								
RECEIPTS			EXPENDITURES					
<u>S.N.</u>			<u>Amount</u>		<u>S.N.</u>	<u>SUB</u> PART	Expenditure Head	<u>Amount</u>
					<u>1</u>	<u>a</u>	TA/DA Resource Persons	
					<u>2</u>	<u>a</u>	TA/DA to Contributors	
					<u>3</u>	<u>a</u>	Food (Break Fast, Lunch, Dinner, Tea & High Tea)	
						b	<u>Hospitality</u>	
					4	а	Proceeding Print version	
					<u>5</u>	<u>a</u>	Proceeding Electronic Version	
						<u>a</u>	Circulars (1st + 2nd) Pre Conference Printing	
					6	b	Conference Material	
						С	Souvenir printing	
						<u>d</u>	Conference kit(Bag) Pad, Pen, ID Card, Coupons, etc.	
		Registrations fees			7		Accommodation	
		Sponsorships/ Advertisements			<u>8</u>		Local Transport	
	<u>A</u>	<u>Industrialists</u>			<u>9</u>		Stationary/Postage/ Phone/ Fax/ Net services	
	В	Marketing Firms			<u>10</u>		<u>Miscellaneous</u>	
	<u>C</u>	Educational Institutions				<u>a</u>	Meeting Expenses, Break Fast, Lunch, Dinner, Tea & High Tea.	
	<u>D</u>	<u>Individuals</u>				b	<u>Photo</u>	
	Е					С	Flowers	
	F					d	<u>Video</u>	
		University General Fund				<u>e</u>	Press Conference/ banner expenditure for publicity	
						f	Light	
						g	Sound	
						h	<u>Cultura</u> l	
					<u>11</u>	-	Others e.g. Manpower etc.	
		<u>Tota</u> l					<u>Tota</u> l	

$\sim$		
Co	ordin	ator

P	rıncıpal	l, C	ollege	ot	
---	----------	------	--------	----	--